

महाराष्ट्र शासन  
मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: भासस-२०१२/प्र.क्र.१३/भाषा-४,

मंत्रालय, मुंबई -४०० ०३२.

तारीख: २८ फेब्रुवारी, २०१३.

वाचा :

- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. भासस-२०१०/प्र.क्र.७४/२०-ब, दि.२२ जून, २०१०.
- २) शासन निर्णय, मराठी भाषा विभाग क्र.भासस-२०११/प्र.क्र.२९/(भाग-२)/भाषा-२, दि.९ एप्रिल, २०१२.

प्रस्तावना :

राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भाधीन दि.२२/०६/२०१० च्या शासन निर्णयानुसार भाषा संचालनालयाच्या अधिपत्याखाली कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. त्यावेळी समितीशी संबंधित विभागाचे सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांचा "सदस्य" म्हणून या समितीवर समावेश करण्यात आला होता. तथापि, आता भाषा संचालनालय हे कार्यालय नवनिर्मित मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आले असल्याने या समितीवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्या ऐवजी सचिव, मराठी भाषा विभाग यांचा "सदस्य" म्हणून अंतर्भाव करण्याची बाब, तसेच मराठी भाषा विभागाकडे वर्ग केलेले राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या कार्यालय प्रमुखाची सुध्दा उपरोक्त समितीवर "सदस्य" म्हणून अंतर्भाव करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

उपरोक्त बाबी विचारात घेऊन राज्याचे राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी गठीत केलेल्या भाषा सल्लागार समितीबाबतच्या संदर्भाधीन दिनांक २२ जून, २०१० च्या शासन निर्णयातील परिच्छेद १ मध्ये अ.क्र.२६ येथे "सदस्य" म्हणून नमूद केलेल्या "सचिव, सामान्य प्रशासन विभाग" यांच्या ऐवजी "सचिव, मराठी भाषा विभाग" यांची "सदस्य" म्हणून नियुक्ती करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे या समितीमध्ये पुढील ३ सदस्यांचा नव्याने समावेश करण्यासही शासन मान्यता देण्यात येत आहे.

संचालक, राज्य मराठी विकास संस्था	सदस्य
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ	सदस्य
सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ	सदस्य

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२२८११२२५९७५३३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ल.शि.देठे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
३. सर्व मा.मंत्री व मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. प्रबंधक, (मुळ शाखा), उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
५. प्रबंधक, (अपील शाखा), उच्च न्यायालय, मुंबई (पत्राने),
६. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
७. प्रधान सचिव, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
८. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
९. प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
१०. सचिव, माहिती व जनसंपर्क आणि मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक,
११. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, मुंबई,
१२. महालेखापाल, महाराष्ट्र - १/२, नागपूर,

१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
  १४. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
  १५. उप सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
  १६. भाषा संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
  १७. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई / नवी मुंबई / पुणे / औरंगाबाद / नागपूर,
  १८. अध्यक्ष/संचालक, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
  १९. अध्यक्ष/सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
  २०. अध्यक्ष/सचिव, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
  २१. सर्व अवर सचिव / कक्ष अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
  २२. सर्व मंत्रालयीन विभाग,
  २३. सर्व संबंधीत सदस्य (भाषा संचालनालयामार्फत)
२. सर्व मंत्रालयीन विभागांना विनंती करण्यात येते की, सदर आदेश त्यांनी आपापल्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख तसेच कार्यालय प्रमुखांच्या निदर्शनास आणावेत.
- प्रत : निवडनस्ती / संग्रहासाठी